

1, 59, 3, 1. zu GOLĀDH. BHUVANAK. 5. HALĀJ. 4, 18. — 6) in der Gramm. doppelt setzen, wiederholen im Krama Coam. zu AV. PRĀT. 4, 123. — Vgl. परिहर fig., ०कार, ०कारिन् fig., ०कृति. — desid. Etwas fern von sich halten —, bemänteln wollen: स्वार्थम् R. 2, 23, 9. Vgl. परित्रिहीर्षा. — अनुपरि umkreisen: अनुपरिहारं सादयति ringsum TS. 5, 3, 1, 3. 10, 1. — अभिपरि im Kreise umherbewegen ÇAT. Br. 3, 8, 2, 6. वसतीवरी: 4, 6, 9, 23. अनभिपरिहरन्नात्मानम् ohne sich selbst zu umfahren (mit dem Feuerbrand) KAUC. 44. — caus. med. um sich her bewegen: दीक्षिता अभिपरिहारयेत् ंऽऽ. Çr. 4, 12, 8. — विपरि versetzen, verwechseln ÇAT. Br. 2, 5, 2, 36. शिशू ज्ञातिः PAÑĀV. Br. 11, 8, 8. AIR. Br. 3, 11. ंऽऽ. Çr. 3, 13, 8. सूक्ते 8, 2, 12. 9, 3. — संपरि Jmd umkehren lassen MBH. 4, 2130. — प्र 1) darbringen: प्र त्वसे प्रयो न हर्मि स्तोमम् RV. 4, 61, 1. — 2) vorwärts bewegen, vorstrecken: पादाविव प्रकरन्नन्यमन्यम् RV. 6, 47, 15. श्रद्धाया पशवो ऽङ्गानि प्र करन्ति TS. 5, 2, 2, 5. ÇAT. Br. 6, 7, 2, 18. पस्या-मुशसिः प्रकृतम् शेषम् hineinstecken RV. 10, 85, 37. — 3) werfen, schleudern: den Donnerkeil AV. 10, 5, 50. AIR. Br. 2, 1. 3. 31. TBH. 2, 1, 5, 11. 3, 2, 4, 2. मा मे प्रकाः (TS. PRĀT. 8, 8) TS. 2, 4, 2, 3. MBH. 3, 10385 (प्रकरद्वयम् mit der ed. Bomb. zu lesen). दुर्वले 14, 247. Spr. (II) 4266. कुलिशं तस्मै BHĀG. P. 8, 11, 12. शरान् MBH. 3, 1584 (med.). शम्प्याम् ंऽऽ. Çr. 12, 6, 7. उद्व-ञ्जान् KAUC. 49. einen Stein 36. 46. fg. स्प्याम् KĀTJ. Çr. 2, 6, 42. तृणम् 4, 4, 11. 5, 3, 26. LĀTJ. 2, 11, 13. 8, 8, 6. DAÇAK. 87, 14 (उपरि). hinauswerfen: पूर्वा दारा सदः ÇĀÑKH. Çr. 17, 7, 11. partic. प्रकृत AV. 4, 12, 7. ÇAT. Br. 1, 2, 4, 1. दण्ड mit welchem ein Schlag geführt wird 3, 7, 2, 2. — 4) speciell in's Feuer werfen z. B. neuerzeugtes Feuer in den Āhavanija AIR. Br. 1, 16. ÇAT. Br. 3, 4, 2, 23. 9, 2, 2, 1. 11, 8, 2, 1. KĀTJ. Çr. 5, 2, 4. 4, 7. 8, 7, 3. 17, 3, 21. उपश्रितानि 26, 6, 19. — 5) stossen, treffen, einen Schlag führen, losschlagen, einen Angriff machen AV. 19, 46, 3. M. 8, 300. प्रकरतो वः MBH. 1, 5982. 4, 722. 5, 7218. 7552. 6, 2515 (med.). 13, 1877. R. GORR. 1, 77, 21. KUMĀRAS. 3, 70. RAGH. 5, 58. विधिः 8, 44. मामधिकृत्य ad ÇĀK. 54. 135. MĀLAV. 28, 8 (प्रकरसि zu lesen). Spr. (II) 4292. fg. Z. d. d. m. G. 27, 32. VARĀH. BRH. S. 46, 77 (med. sich schlagen, mit einander kämpfen). KATHĀS. 13, 29. 49, 27. RĪĀGĀ-TAR. 3, 401 (Bienen). 510. परशयः BHĀG. P. 9, 15, 31. PAÑĀT. 149, 1. BHATĪ. 9, 7. य उभाभ्यां प्रकरसि (eine Schlange) पुच्छेन चास्येन च AV. 7, 56, 8. परश्रुना ÇAT. Br. 3, 6, 4, 10. पादाभ्याम् 14, 3, 2, 22. पादेन M. 8, 280. दण्डैः VOP. 6, 33. ललाटपट्टाभ्याम् PAÑĀT. 35, 2. दशनैः KATHĀS. 48, 110. निशितेन चेतसा Spr. (II) 7124. der oder das Getroffene u. s. w. a) im acc. MBH. 4, 1107. 6, 4180. 13, 1968. HARIV. 2577. 5621 (med.). 9309 (med.). R. 2, 69, 14 (71, 14 GORR.). 3, 54, 27. 4, 10, 17. 38, 18. KĀM. NĪTIS. 9, 63. RĪĀGĀ-TAR. 3, 40. BHĀG. P. 1, 17, 6. VOP. 25, 1. बाणः SARVADARÇANAS. 18, 11. ततः प्रकरते गङ्गा गिरिकाननसंचयान् R. 4, 44, 63. कृदयम् RĀGĀ-TAR. 2, 124. शतधा ते शिरा वञ्जी वञ्जेण प्रकरिष्यति MBH. 2, 2319. उत्तमाङ्गानि भक्षैः 14, 2500. गदामुष्टितलादिभिः R. 6, 83, 15. पदा सव्येन गदाम् BHĀG. P. 3, 19, 9. कश्या 5, 26, 15. तीक्ष्णपङ्क्याम् PAÑĀT. 74, 8. चक्षुप्र-कारैः 172, 4. — b) im loc. MBH. 1, 5985. HARIV. 3206 (med.). 5119 (med.). R. 4, 1, 26. 20, 8. MRĀĪS. 62, 1. RAGH. 2, 62. 7, 56. 11, 84. 15, 3. ÇĀK. 11. Spr. (II) 1064. रोगाः शत्रव इव देहे 6322. KATHĀS. 14, 74. 18, 332. 26,

VII. Theil.

173. 41, 45. 49, 26. 147. BHĀG. P. 4, 17, 20. PRAB. 35, 12. शौः MBH. 3. 855. पदा मूर्ध्नि 15780. मुष्टिभिः KATHĀS. 18, 149. खड्गेन 28, 31. कुरिकयो-रसि DAÇAK. 94, 14. — c) im dat. MBH. 5, 7147. 7161. 7, 6323. BHĀG. P. 6, 11, 17. — d) im gen. MBH. 11, 690. 14, 247 (med.). Spr. (II) 6207. MĀK. P. 132, 28. कङ्कपत्रिभिः MBH. 5, 7143. — partic. प्रकृत getroffen u. s. w. HARIV. 10926. उत्तमाङ्ग MBH. 10, 572. impers.: पादेन प्रकृतं तथा SĀH. D. 34, 5. प्रकृतं तयास्याम् RAGH. 2, 54. 14, 46. HARIV. 4805. प्रकृते सति wenn ein Schlag erfolgt M. 8, 286. सिंक् n. ein Kampf mit RAGH. 16, 16. जङ्गा, जान् gāṇa अन्यूतादि zu P. 4, 4, 19. — Vgl. प्र-कर, प्रकरणा, प्रकरणीय, प्रकर्तृ fig., प्रकार fig. und प्रकारिन् figg. — desid. 1) rauben wollen: पाण्डुपुत्राणां तेजः MBH. 5, 2483. — 2) werfen wollen ÇAT. Br. 5, 5, 5, 1. — 3) einen Schlag führen —, einen Angriff machen wollen MBH. 5, 4624. 8, 4406. अन्योन्यम् 7, 5484. कृपापोन प्रा-ञ्जिकीर्ष्ये DAÇAK. 117, 3. — Vgl. प्रञ्जिकीर्षु. — अनुप्र 1) in's Feuer werfen: den Jūpa AIR. Br. 2, 3. Streu TBH. 2, 1, 4, 9. TS. 2, 6, 5, 6. KAUC. 6. प्रस्तरम् ÇAT. Br. 1, 8, 2, 16. fg. 22. 2, 5, 2, 44. तृणम् KĀTJ. Çr. 3, 6, 8. die Aṅgāni ÇĀÑKH. Çr. 16, 16, 1. ंऽऽ. GRH. 4, 2, 22. Çr. 4, 12, 36. neues Feuer ÇAT. Br. 2, 5, 2, 19. 3, 4, 1, 23. 4, 6, 8, 10. LĀTJ. 2, 3, 2. — 2) einstecken: das Glied (vgl. u. प्र 2) SĀÑSK. K. 32, a, 10. — 3) absol. अनुप्रकारम् mit einem Schläge: खड्गमाकृष्य भ्रमरमुप्रकारं पातितवान् PAÑĀT. in Ind. St. 3, 371. — Vgl. अनुप्रकरणा. — प्रतिप्र s. प्रतिप्रकार. — संप्र 1) schleudern: वज्रं तस्मै MBH. 14, 242. तस्य 250. — 2) einen Schlag führen gegen, einen Angriff machen auf; mit acc. MBH. 3, 15167. mit loc. 4, 1512. med. auf einander losschlagen, mit einander kämpfen P. 1, 3, 15. VĀRTT. 2, Schol. MBH. 7, 562. 1937. 8, 441. act. dass. R. 3. 30, 29. — Vgl. संप्रकार figg. — प्रति 1) zurückwerfen, — drängen AV. 2, 19, 2. चक्षुषे कृत्याम् 4. 18, 4. 5, 31, 1. — 2) stossen, tupfen auf; प्रतिकारम् absol. त्रिः KAUC. 29. प्रलिम्पति 58. ष 28. — 3) zurückhalten, zuhalten: das Euler PAÑĀV. Br. 24, 1, 11. partic. ०कृत zurückgehalten: अश्वो रश्मिना ÇAT. Br. 13. 2, 2, 9. KHĀND. Up. 2, 9, 7. लस्पृजनिं ० befestigt mit KĀTJ. Çr. 8, 4, 18. — 4) zurückbringen LĀTJ. 2, 7, 9. — 5) darbringen, übergeben: मात्रे BHĀG. P. 10, 7, 30. verschaffen 3, 5, 47. — 6) med. zu sich nehmen, genießen: सर्वाणि कृ वा इमानि भूतान्यन्नं प्रतिहरमाणानि जीवन्ति KHĀND. Up. 1. 11, 9. — 7) als Pratihartar hemmend einfallen in der Sāman-Litanei: पञ्चानरेण PAÑĀV. Br. 7, 7, 3. AV. 9, 6, 45. TBH. 3, 12, 9, 3. AIR. Br. 5, 23. ÇAT. Br. 4, 3, 4, 22. KHĀND. Up. 1, 10, 1. प्रतिकृत आह्वयते ÇĀÑKH. Çr. 17, 17, 13. LĀTJ. 7, 6, 8. 7, 30. — Vgl. प्रतिकरणा fg. und ०कार fg. — caus. zurücknehmen lassen LĀTJ. 4, 11, 16. — desid. erwie- dern —, vergelten wollen: वैरं प्रतिञ्जिकीर्षता MBH. 11, 352. wohl nur feh- lerhaft für प्रतिचिकीर्षता. — वि 1) auseinandernehmen, trennen, öffnen; vertheilen: ऊर्ध्व RV. 10, 162, 4. पदे AIR. Br. 2, 35. कीर्तिं बहुभ्यो वि करं हिरात्रि theite aus AV. 5, 20, 9. Opfer AIR. Br. 1, 18. die Feuer: विकृत्यग्नीदग्नीम् ÇAT. Br. 4, 2, 5, 11. VĀITĀN. 17. fg. AIR. Br. 1, 28. आग्नीधात्सदस्याग्नीम् 2, 36. ंऽऽ. Çr. 5, 19, 7. TS. 6, 3, 1, 1. ÇAT. Br. 12, 9, 2, 13. P. 8, 2, 92. VĀRTT. 1. Schol. Verz. d. Oxf. H. 32, b, 41. Verse und Vertheile zerlegen und